

माहे सप्टेंबर 2016

वसई विरार शहर महानगरपालिका

ई - वा र्ता

वसईत पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणास सुरुवात

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. २०२२ पर्यंत हि योजना पूर्ण करावयाची असून, १ जानेवारी २००० पूर्वीच्या झोपडपट्यांना ही योजना लागू होणार आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणी करण्याच्या विषयावर महापौर प्रविणा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अन्य प्रस्तांवावर देखील चर्चा झाली. या चर्चासभेत सुदेश चौधरी; पंकज ठाकूर ; अजीव पाटील; हार्दिक राऊत यांचेसह सदस्यांनी भाग घेतला.

माहे सप्टेंबर 2016



वसई विरार शहर महानगरपालिका

ई- वार्ता

परिवहनांची अत्याधुनिक सुविधा

वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेला ऑक्टोबर महिन्यात ४ वर्षे पूर्ण होत असून ५ व्या वर्धापन दिनांनिमित्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बसेसमध्ये मोफत वाय फाय सुविधा देण्याचे भागीरथी कंपनीनी ठरविले आहे. प्रवाशांना वाय फाय वापरण्यासाठी १ अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागणार आहे.

परिवहन सेवेच्या बसेस चे वेळापत्रक प्रवाशांना समजावे, एखादया मार्गावरील बस कुठे आहे, किती वेळे मध्ये बस थांब्यावर येणार आहे यासंबंधित माहिती मोबाईल अॅप तयार करण्यात आलेला आहे.

वरील सुविधां बरोबरच २ महिन्यांच्या प्रवास भांडयामध्ये 3 महिन्यांचा बस पास, स्मार्ट कार्डच्या किमतीमध्ये ५०% सुट, नवे स्मार्ट कार्ड २५ रुपयांत उपलब्ध होणार आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिका

ई - वार्ता

मा हे सप्टेंबर 2016

8 महिन्यांत 6 हजार शौचालयांची निर्मिती

स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत वसई विरार महानगरपालिकेने शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी 2015 पासून सर्वेक्षण सुरु केले. केंद्र सरकार कडून 8000 रुपये महापालिकेकडून 8000 रुपये तसेच राज्य सरकारकडून ४००० रुपये असा एकूण प्रत्येक शौचालयासाठी 20,000 रुपये इतका निधी देण्यात आलेला आहे. त्यामधून वैयक्तिक 5384 शौचालये, 121 सामुदायिक शौचालये बांधून पुर्ण झालेली आहेत.

वसई पंचायत समितीच्या अखत्यारित 31 ग्रामपंचायती येत असून, त्याकरीता स्वच्छते विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हागणदारी मुक्त गाव, निर्मळ गाव अशा अनेक केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावी पणे राबविण्यासाठी हागणदारी मुक्त गावास आमदार चषक पुरस्कार देणार असल्याचे वसई पंचायत समितीने जाहीर केले.

वसई विरार शहर महानगरपालिका

ई-वार्ता.

माहे सप्टेंबर 2016

नितीन राऊत यांची स्थायी समिती सभापती बिनविरोध निवड

स्थायी समिती सभापती या निवडणूक प्रकीये साठी जिल्हा अधिकारी अभिजीत बांगर, महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या सह प्रभाग समिती सभापती, नगरसेवक, पालिकेतील अधिकारी वर्ग उपस्थितीत होते. स्थायी समिती सभापती यांचा १ (एक) वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने या पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. अर्ज भरण्याच्या अंतिम वेळेपर्यंत विद्यमान सभापती नितीन राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी केली.

वसई विरार शहर महानगरपालिका

माहे सप्टेंबर 2016

ई-वार्ता

6 वी मॅरेथॉन स्पर्धा 11 डिसेंबरला

वसई विरार शहर महानगरपालिकेची 6 वी मॅरेथॉन स्पर्धा 11 डिसेंबरला होणार असून त्यामध्ये 15 हजार धावपटूंचा सहभाग असेल. वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रिडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने होणा-या स्पर्धेतून 'स्त्री भुण हत्या टाळा व निसर्गाचा नियम पाळा' असा सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.

दोन प्रमुख गटात होणा-या या स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन आणि अर्ध मॅरेथॉन अशा पुरुष व महीलांच्या शर्यती होणार असून राष्ट्रीय स्तरावर जिंकून आलेल्या खेळाडूंचा सहभाग दरवर्षी प्रमाणे यंदाही निश्चित आहे. या स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन च्या विजेत्या पुरुष व महीला धावपटूला प्रत्येकाला अडीच लाख रुपये, अर्ध मॅरेथॉन विजेत्या पुरुष व महीला धावपटूला 1 लाख 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेच्या अधिकृत संकेत स्थळावर 15 ऑक्टोबर पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.

वसई विरार शहर महानगपालिका

माहे सप्टेंबर 2016

भारतीय परंपरा व संस्कार बाबत महापालिका संवेदनशील

नृत्यकिरण या संस्थेचे संस्थापक श्रीधर पारकर व सौ. आशालता पारकर यांच्या कलासक्त जिवनांचा आढावा घेणा-या तपस्या या पुस्तकांचे प्रकाशन महापौर सो. प्रविणा ठाकुर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संमेलनादक्ष गंगाराम गव्हाणकर यांच्या हस्ते झाले. श्रीधर पारकर व सौ. आशालता पारकर यांनी जवळपास 6 दशके उदय शंकर शैलीचा बॅले व कथक नृत्य यांचा समन्वय साधलेला आहे.

या कार्यक्रमास चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे, फादर हिलरी फर्नांडीस, माजी महापौर नारायण मानकर, प्रभाग समिती 'आय' वसईचे सभापती प्रविण शेटी, डॉ. बी. ए. खरवडकर, प्रा. दत्तात्रेय मनेरिकर, प्रभाकर घरत उपस्थित होते.

नृत्यकिरणच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, राजस्थानी नृत्य, शिव पार्वती नृत्य, कोळी नृत्य, राधा कृष्ण नृत्य, कथक नृत्य यासह रती मदन व सिता हरण नृत्यपाटीका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अभिजीत नेने व संदेश जाधव यांनी केले, कार्यक्रमांचे प्रास्ताविक डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांनी केले.



वसई विरार शहर महानगरपालिका

ई-वार्ता

क्लिन अप मार्शल २४ तास हजर

माहे सप्टेंबर २०१६

वसई विरार शहर महानगरपालिकेने तिन्ही शहरात २४ तास क्लिनअप मार्शल कार्यरत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरीकांना अस्वच्छता करणे महागात पडणार आहे. पुर्वी महापालिकेला १ ठेकेदार होता. आताच्या नवीन ठरावामुळे ९ प्रभागात ९ वेगवेगळे नवीन कंत्राटदारांना यांचा ठेका देण्यात येणार असून नवीन क्लिनअप मार्शल २४ तास कार्यरत असणार आहेत.



वसई विरार शहर महानगरपालिका

ई - वा र्ता

महिलांना मानसिक दृष्टया सक्षम होण्याची संधी

मंगळवार दि. 20/09/2016 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सभागृहात महिला सशक्तीकरण अभियांनाचे आयोजन शालीभद्र मेमोरिअल फांऊडेशन यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा अंपग पुनर्वसन केद्र, विरार येथील उपायुक्त जयश्री सोनकवडे - जाधव , वसई विरार शहर महानगरपालिकेचे (स्वच्छता) प्र. सहायुक्त सुखदेव दरवेशी , मनपाचे सहा. प्रकल्प अधिकारी संजय हिनवार, उन्नती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुवर्णा महामुनी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरेंद्र पाटील, बहुजन विकास आघाडीच्या मा. नगरसेविका सिमा काळे व शिवसेनेच्या उपशहर संघटक शिला ताई लक्षकरे हे मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियांना अंतर्गत बचत गटांची स्थापना केली जाते तसेच ग्रामीण भागातील महिलांना महाराष्ट्र जिवनोत्ती ग्रामीण अभियान बचत गट या संस्थेमार्फत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देखिल दिले जाते.